

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे – ४
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२०-२१

(SCHEME OF 'POST-MATRIC SCHOLARSHIP' FOR STUDENTS BELONGING TO
THE MINORITY COMMUNITIES) २० – २१

ज्या विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक (मुस्लीम, सीख, ख्रिश्चन, बुद्धीस्ट, जैन आणि पारसी) या संवर्गातून प्रवेश घेतलेला आहे व विद्यार्थ्यांचे मागील वर्षीय गुण हे ५०% पेक्षा जास्त आहे व त्यांच्या पालकांचे उत्पन्न २ लाखापेक्षा कमी आहे असे या शिष्यवृत्तीस अर्ज करू शकतात. अशा पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेचे पालन करून User Id व Login तयार करून online अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज हा खालील वेबसाईटवर Ministry of Minority Affairs च्या अंतर्गत Post Matric Scholarships Scheme for Minorities भरावा. भरलेला अर्ज दि. १५ जानेवारी, २०२१ पूर्वी भरून त्याचे प्रिंट आउट काढून त्या सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून स्कन करून महाविद्यालयाच्या scholarshipbmcc4@gmail.com या ई मेल वर मेल करावा. अपूर्ण भरलेला अर्ज व अपूर्ण कागदपत्रे स्वीकारला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

www.scholarships.gov.in

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यात दर्शविण्यात आलेली सर्व कागदपत्रे स्कन करून ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या जागी अपलोड करणे आवश्यक आहे. शासनाने विहित केलेल्या मुदतीत जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार नाहीत त्यांना सेन्ट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी (Central Sector Scheme of Scholarship for College and University Students) २०२० – २१ शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरणे अनिवार्य आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे १) सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला/ समाजाचा दाखला, २) सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, ३) आधार कार्ड, ४) पासबुक, ५) रहिवासी दाखला, ६) मागील वर्षीची गुणपत्रिका, ७) चालू वर्षाची प्रवेश फी पावती, ८) महाविद्यालयाचे बोनाफाईड, ९) पासपोर्ट आकाराचा अर्जदाराचा फोटो १०) शिष्यवृत्तीचा अर्ज

(डॉ. श्रीमती सी. यु. पुरोहित)

प्राचार्या

दिनांक : ०१.०१.२०२१

उपरोक्त शिष्यवृत्ती च्या पात्रता अटी www.scholarships.gov.in या वेबसाईट वर आहेत.

